

Date: 21st April, 2026

To,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Bandra - Kurla Complex,
Bandra (East), Mumbai-400 051

Scrip ID: KEL

Sub: Newspaper Publication of Public advertisement in respect of Notice of Extra-Ordinary General Meeting, information on E-Voting & Book Closure.

Reg : Intimation under Regulation 30 of SEBI (LODR), Regulation 2015.

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith the copy of Notice published as per Regulation 47(1) (d) of SEBI (LODR), Regulations 2015 in a leading English newspaper (Business Standard) and a Regional language newspaper (Prathakal) on 21st April, 2026 w.r.t. the Notice calling Extra Ordinary General Meeting scheduled to be held on Wednesday, 13th May, 2026 at 4.00 PM through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility along with the Remote E-voting, e-voting & Book Closure details.

1. Business Standard (i.e. English Newspaper) dated 21st April 2026.
2. Prathakal (i.e. Marathi Newspaper) dated 21st April 2026.

Kindly update the same for information of the shareholders and stakeholders of the Company and please take the same in your record.

Thanking you,

Yours Faithfully,

For Kundan Edifice Limited

Divyansh
Mukesh Gupta

Digitally signed by
Divyansh Mukesh Gupta
Date: 2026.04.21
12:37:35 +05'30'

Mr. Divyansh Mukesh Gupta
DIN: 06846463
Managing Director

Encl: As above

Kundan Edifice Limited

Regd. Ofc : A-201, 2nd Flr, Prime Trade Centre, Above Model Co-Op Bank, Sativali, Vasai East, Palghar - 401208

Works Vasai: Plot No 8, Lotus Industrial Park, Pelhar Village, Near Vasai Fata, Vasai East, Palghar- 401208

✉: info@kundanedifice.com 🌐: www.kundanedifice.com 📞: +91-9175924916

NOTICE

Notice is hereby given that the Certificate for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the legal heir of the said Equity Shares has applied to the Company to issue duplicate Share Certificate.

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate to the aforesaid legal heir without any further intimation.

Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Distinctive Nos.	Certificate Nos.
A004392	Late Pranesh P Dambal & Late Sadhana P Dambal	250	From 003410491 to 003410740	008030

Date: _____
Place: NAVI MUMBAI
Mr. Vadiraj Dambal (Name of the legal heir)

Name and Registered Office Address of Company:
The Supreme Industries Limited, 61.2, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra, India

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE That the owners herein, intend to sell, and my client intends to purchase the piece and parcel of agricultural land described more particularly in the Schedule of the Property hereto below, free from all encumbrances.

Any person having a claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, memorandum of understanding, agreement for sale, sale deed, power of attorney, mortgage, lease, lien, license, gift, possession, easement, easementary right of road, pending suit, appeal & lis pendens or encumbrance whatsoever is hereby required to notify the undersigned within 14 days from the date of publication of this notice of such claim, if any, with duly certified copies of all supporting documents. Failing which, the transaction and sale deed shall be completed without reference to such claim, and the claims, if any, of such person shall be treated as waived and shall not bind our clients.

THE SCHEDULE OF THE PROPERTY
Agricultural land at revenue Village - Gaurkamat, Taluka - Karjat, and District - Raigad.

Sr. No.	Names of Land Owners/Occupants	Survey/ Hissa No.	Class	Area Hectre	Area
1.	Atmaram Yashwant Gaikwad	96/0	Class-I	1-08-00	
2.	Rushikesh Arun Gaikwad	96/0	Class-I	0-84-00	
3.	Vidya Rushikesh Gaikwad	96/0	Class-I	0-88-00	
4.	Subina Mohan	96/0	Class-I	0-80-00	
5.	Milind Dinkar Kor	96/0	Class-I	1-20-00	
6.	Mandar Arun Gaikwad	96/0	Class-I	0-80-00	
Total Area					5-60-00

Shri. Jagdish N. Urankar, Advocate - High Court, 101, Aditya Pradnya Society, Near Gokhale Hall, Panvel, Pin- 411026, Dist - Raigad.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public in general that CENTBANK FINANCIAL SERVICES LIMITED (formerly known as Centbank Financial & Custodial Services Limited, erstwhile The Central Bank Executor & Trustee Co. Limited), a wholly owned subsidiary of Central Bank of India, bearing CIN No. U67110MH1929GOI001484 and having its office at Central Bank of India - MMO Building, 3rd Floor (East Wing), No. 55, M.G. Road, Fort, Mumbai - 400001, has been engaged in the business of acting as Executor and Trustee since 1929. In the course of its business, the Company has acted as Trustee for various Trusts and has been entrusted with assets including shares of various companies.

The Company currently holds certain unclaimed dividends in its account. Therefore, any person(s) having a claim in respect of such dividends are hereby requested to contact CENTBANK FINANCIAL SERVICES LIMITED at the above-mentioned address along with relevant supporting documents to establish their claim within 21 days from the date of publication of this notice. Failing which, the Company shall not be responsible for any loss arising out of such claims.

PUBLIC NOTICE-1

NOTICE is hereby given to the public in general that CENTBANK FINANCIAL SERVICES LIMITED (formerly known as Centbank Financial & Custodial Services Limited, erstwhile The Central Bank Executor & Trustee Co. Limited), a wholly owned subsidiary of Central Bank of India, bearing CIN No. U67110MH1929GOI001484 and having its office at Central Bank of India - MMO Building, 3rd Floor (East Wing), No. 55, M.G. Road, Fort, Mumbai - 400001, has been engaged in the business of acting as Executor and Trustee since 1929. In the course of its business, the Company has acted as Trustee for various Trusts and has been entrusted with assets including shares of various companies.

The Company currently holds certain unclaimed dividends in its account. Therefore, any person(s) having a claim in respect of such dividends are hereby requested to contact CENTBANK FINANCIAL SERVICES LIMITED at the above-mentioned address along with relevant supporting documents to establish their claim within 21 days from the date of publication of this notice. Failing which, the Company shall not be responsible for any loss arising out of such claims.

PUBLIC NOTICE-2

It is hereby informed to all Settlers and Beneficiaries of the Trust that interest, dividend, and other income payments have not been received in the Trust accounts maintained with Centbank Financial Services Ltd. due to non-submission of KYC documents.

It is also informed to all the Settlers and Beneficiaries of the Trusts that please visit our office with original KYC documents for verification purposes and submit the self-attested KYC documents and Life Certificate. Please note that failure to comply with the above requirements will result in non-credit of interest, dividend, and other income to the respective Settlor/Beneficiary accounts.

Date: 21-04-2026
Place: Mumbai
Sd/- Managing Director

Bank of Maharashtra
Station Road Thane Branch Near Kopineshwar Mandir Station Road Thane (W) 400 601
A: (022) 25331134 E-Mail: bom22@mahabank.co.in

(Appendix IV) POSSESSION NOTICE (Under Rule 8(1))

AS29/13(4)/2026-27 18/04/2026

WHEREAS, 1. The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 28/01/2026 calling upon the borrower, M/s SAIRAJ APPARELS PRIVATE LIMITED Guarantor 1 Mr. AVINASH EKNATH KADAM, Guarantor 2 Mrs. AARTI AVINASH KADAM to repay the total amount mentioned in the Demand Notice i.e. Rs 3,55,32,844/- plus unapplied interest and future interest @9.85%, 8.00% and 9.20% respectively p.a. w.e.t 25/01/2026 plus expenses, other charges incurred till date of realization within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 18th April 2026.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount hereinabove mentioned.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of fee payable, to redeem the secured assets.

Property Description :-
Property No 1- Registered mortgage of Commercial unit 211, 212 at H no 1984, Building A-4, Kripa Indl Complex, Village Sonale, Bhiwandi CERSAI/Asset Id: 200054336512

FOR BANK OF MAHARASHTRA
Prakash Kumar Singh
Chief Manager & Authorized Officer
Station road branch Thane Zone

Date: 18.04.2026

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Smt. Renu Niraj Kodhkar having address at Mumbai is the absolute owner of the property scheduled below.

That property detailed below had been originally allotted by M/s. Vikas Developers vide Allotment Letter dated 17.02.1981 to Smt. Annapurna Devi R Sarangi & 3 Others who subsequently became Joint Members of Jalpankhi CHSL. That Annapurna Devi R Sarangi having undivided share in the property died on 23.01.2004 leaving behind her Will dated 11.07.2000 bequeathing her share to Shri. Radeshyam Sarangi however the Will remained unprobated. That deceased Annapurna Sarogi left behind her husband Shri. Radeshyam Sarangi and 3 sons/co-owners, Shri. Vijay Kumar Sarangi, Shri. Manoj Sarangi & Shri. Bimal Kumar Sarangi as her legal heirs under the Hindu Succession Law. That Share of deceased Annapurna Sarogi was transferred to Shri. Radeshyam Sarangi pursuant to Nomination Form dated 05.12.2003 submitted by deceased to Society with consent Affidavits dated 13.02.2004 by Vijay Kumar Sarangi, Manoj Sarangi & Bimal Kumar Sarangi in due process law.

It is further disclosed that original Allotment Letter dated 17.02.1981 issued by M/s. Vikas Developer is lost and not traceable though have taken best efforts to locate original.

Any person/s who finds the aforesaid original document should intimate to the undersigned and if any person claiming to be legal heir/s if any of late Smt. Annapurna Devi R Sarangi and/or any person having any claim or rights in or upon the said scheduled properties below or any part thereof, by way of inheritance, Share, Sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance whatsoever or otherwise or having above Deed is hereby called upon to intimate and should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifying therein exact nature of such claim, if any, together with document any evidence thereof, within 14 days from the date of this notice. Failing which any such claim against, in or upon the said property scheduled below or any part thereof shall be deemed to have been surrendered, waived and abandoned.

PROPERTY SCHEDULE

All that piece and parcel of the Bungalow No. 08r, adms. 3300 sq. ft. (Built up area) with one Closed Garage in the Society known as 'Jalpankhi CHSL', situated at Vikas Park, Palm Grove Hotel, Juhu Tara Road, Juhu, Mumbai 400099 lying on the land bearing Survey No. 10/1(p) & 11/1(p) & 11/2(p) corresponding CTS No. 937B Village Juhu Taluka Andheri District Mumbai Sub within the limits of the Municipal Corporation of Greater Mumbai.

M/S. SAI CONSULTANCY SERVICES
ADVOCATE HIGH COURT, MUMBAI
Chamber No. 201, 2nd Floor, Jasmine Garden, 2nd Floor, Jamblhi Naka, Nr. Hotel Times Square, Thane W- 400 601, 9821006384/9167675328/29

Place: Mumbai, Date: 21.04.2026

Form No. URC-2
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar of Companies Central Registration Centre, Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon, Pin - 122050 that SRI LAKSHMI SILK MILLS a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Company limited by Shares, with the name SRI LAKSHMI SILK MILLS PRIVATE LIMITED.

2. The principal objects of the Company are manufacturing fabrics, wholesale cloth merchant and commission agent or to do any other business which may be decided from time to time.

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office of the firm situated at 3rd floor, 301, Shreeji Krupa, N S Road No 1 JVPD, Near Bhaidas Hall, Vile Parle (W), Mumbai - 400056.

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar of Companies Central Registration Centre, Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon, Pin - 122050 within twenty one days from date of publication of this notice, with a copy to the firm at its registered office.

Dated this 21st day of April, 2026

Devansh Deora
Partner
Dhruv Deora
Partner

PUBLIC NOTICE

Take notice that my client Mrs. Mayuri Nilesh Patadia has instructed me to invite objections/claims in respect of Flat No. 602, 6th Floor, Building No. 22, Rustomjee Evershree Global City Avenue "H" Building No. 16 to 22 Co-Operative Housing Society Limited, Narangi Bypass Road, Near Yazoo Park, Virar West, Palghar - 401303 (hereinafter referred to as the "Said Flat"). That Late Mr. Nilesh Parmanand Patadia, the Co-owner of the said Flat, died intestate on 07/12/2025 leaving behind him only 3 (three) legal heirs, namely (1) Mrs. Mayuri Nilesh Patadia - (Wife), (2) Mr. Kaushal Nilesh Patadia - (Son) & (3) Mr. Soham Nilesh Patadia - (Son). Whereas, the Sons of the deceased are desirous of executing a Release Deed with respect to the said Flat, in favour of their Mother Mrs. Mayuri Nilesh Patadia.

Any Person or persons having any claims or objections to the transfer of the said flat and the shares and interest of the deceased member in the capital/property of the society either by way of inheritance, succession, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, license, maintenance, easement or otherwise whatsoever are hereby required to make the same known in writing with supporting documents to the undersigned, between 11am to 7pm at Office Address: B-002, Ground Floor, Sheetal Sarovar, MTNL Road, Sheetal Nagar, Mira Road (E), Thane - 401107, within 15 (Fifteen) days from the date hereof. If no claims/objections are received within the period prescribed above, such claim/objection shall be considered waived/abandoned and the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society.

Date: 21-04-2026
Place: Virar
Sd/- (Adv. Komal Singh)

CFS
Centbank Financial Services Ltd
3rd Floor Central Bank of India
MMO Building, 55, M. G. Road, Fort, Mumbai-400001

• Tel : +91 22 22616217
• CIN : U67110MH1929GOI001484
• E-mail : info@cfsl.in
• Website : www.cfsl.in

PUBLIC NOTICE-1

NOTICE is hereby given to the public in general that CENTBANK FINANCIAL SERVICES LIMITED (formerly known as Centbank Financial & Custodial Services Limited, erstwhile The Central Bank Executor & Trustee Co. Limited), a wholly owned subsidiary of Central Bank of India, bearing CIN No. U67110MH1929GOI001484 and having its office at Central Bank of India - MMO Building, 3rd Floor (East Wing), No. 55, M.G. Road, Fort, Mumbai - 400001, has been engaged in the business of acting as Executor and Trustee since 1929. In the course of its business, the Company has acted as Trustee for various Trusts and has been entrusted with assets including shares of various companies.

The Company currently holds certain unclaimed dividends in its account. Therefore, any person(s) having a claim in respect of such dividends are hereby requested to contact CENTBANK FINANCIAL SERVICES LIMITED at the above-mentioned address along with relevant supporting documents to establish their claim within 21 days from the date of publication of this notice. Failing which, the Company shall not be responsible for any loss arising out of such claims.

PUBLIC NOTICE-2

It is hereby informed to all Settlers and Beneficiaries of the Trust that interest, dividend, and other income payments have not been received in the Trust accounts maintained with Centbank Financial Services Ltd. due to non-submission of KYC documents.

It is also informed to all the Settlers and Beneficiaries of the Trusts that please visit our office with original KYC documents for verification purposes and submit the self-attested KYC documents and Life Certificate. Please note that failure to comply with the above requirements will result in non-credit of interest, dividend, and other income to the respective Settlor/Beneficiary accounts.

Date: 21-04-2026
Place: Mumbai
Sd/- Managing Director

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City
Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O. Fort, Mumbai-400 001
FOR DEEMED CONVEYANCE OF
No. DDR1/MUM/Notice/126/2026 Date: 20/04/2026
Application No. 12/2026

Rath Mansion CHSL, Plot No. 650, Dr. V. J. Rath Marg, Shivaji Park, Dadar West, Mumbai - 400 028.Applicant

Versus
1. Mr. Raman Shamrao Rath
2. Mr. Basli Shamrao Rath
3. Mrs. Usha Cecil Rath
(Being the Legal Heir of Late Mr. Cecil Shamrao Rath)
1 to 3 address: Rath Mansion CHSL Ltd., Plot No. 650, Dr. V. J. Rath Marg, Shivaji Park, Dadar West, Mumbai - 400 028.Opponents

All the concerned persons take notice that Rath Mansion CHSL, Plot No. 650, Dr. V. J. Rath Marg, Shivaji Park, Dadar West, Mumbai - 400 028. has applied to this office on Dated 23.02.2026 for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulations of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer Act, 1963) of the properties mentioned below.

Hearing of the said application were kept on 03.03.2026, 17.03.2026, 06.04.2026, 16.04.2026 On Principles of natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt. 05.05.2026 at 03.00 pm. to hear opponent parties as a last chance. Failure to remain present by non applicant will result in ex-parte hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY
C.S. No. 337, Plot No. 650, T.P.S. IV, Rath Mansion CHSL, Dr. V. J. Rath Marg, Shivaji Park, Dadar West, Mumbai - 400 028. admeasuring 573.88 Sq. Meters or thereabouts together with the building standing / constructed requested of conveyance by the Applicant Society.

Those who have interest in said property may submit their say in writing with evidence within 15 days from the date of publication of this notice or upto next date of hearing and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Place: Mumbai
Date: 20/04/2026
Seal
Sd/- Competent Authority and District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City
Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O. Fort, Mumbai-400 001
FOR DEEMED CONVEYANCE OF
No. DDR1/MUM/Notice/91/2026 Date: 16/04/2026
Application No. 46/2025

Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T. P. S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016.Applicant

Versus
1. Mr. Shankarrao H. Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
2. Mr. Manohar Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
3. Mr. Yeshwant Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
4. Mr. Harihar Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
5. Mr. Surendranath Mallaya, 9, Alankar, L. J. Road, Mahim, Mumbai - 400 016.
6. Mr. Bhalchandra Pandurang Subnis G-2, Saraswat Colony, Mahim, Mumbai- 400 016.Opponents

All the concerned persons take notice that Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T.P.S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016. has applied to this office on Dated 25.09.2025 for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulations of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer Act, 1963) of the properties mentioned below.

Hearing of the said application were kept on 13.11.2025, 01.12.2025, 15.12.2025, 15.01.2026, 05.02.2026, 05.03.2026, 24.03.2026, 13.04.2026. On Principles of natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt. 07.05.2026 at 03.00 pm. to hear opponent parties as a last chance. Failure to remain present by non applicant will result in ex-parte hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY
C. S. No. 649, Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T. P. S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016. admeasuring 365.81 Sq. Meters or thereabouts together with the building standing / constructed requested of conveyance by the Applicant Society.

Those who have interest in said property may submit their say in writing with evidence within 15 days from the date of publication of this notice or upto next date of hearing and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Place: Mumbai
Date: 16/04/2026
Seal
Sd/- Competent Authority and District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority,
U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400 051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/1153/2026 Date: - 17/04/2026
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 57 of 2026

Andheri Durga Co-op. Hsg. Soc. Ltd., CTS No.284/16, Plot No.24, Military Road, Marol, Andheri (East), Mumbai-400 059. Applicant Versus 1) Mrs. Wadhwa Developers, Through its Trustees - a) Mr. Vikas Chandru Wadhwa b) Mr. Amit Chandru Wadhwa, Office No.1, Hari Kunj, 633 P. D. Hinduja Marg, Khar (West), Mumbai 400 052. 2) M/s. Khoobchand Thawardas (Partnership Firm) Through its partners - a) Giridharlal Thawardas Wadhwa (HUF) alias Giridharlal Thawardas Wadhwa, b) Chandru Thawardas Wadhwa (HUF) 1101, Nishant, 16 Altamount Road, Mumbai 400 026. (Opponents) and those, whose interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area
Unilateral conveyance of land bearing Plot No. 24 bearing CTS No. 284/16 admeasuring 610.90 sq.mtrs forming part of land bearing Survey No. 8, Hissa No.10 (part) and Hissa No.4 (part), all lying, being and situate at Village Marol, Taluka Andheri, CTSD - Vile Parle, Mumbai Suburban District together with the building of Andheri Durga Chs Ltd standing thereon and situated at CTS No. 284/16, Plot No. 24, Military Road, Marol, Andheri (East), in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on 04/05/2026 at 3.00 p.m.

Sd/- (Anand Katke)
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City
Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O. Fort, Mumbai-400 001
FOR DEEMED CONVEYANCE OF
No. DDR1/MUM/Notice/91/2026 Date: 16/04/2026
Application No. 46/2025

Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T. P. S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016.Applicant

Versus
1. Mr. Shankarrao H. Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
2. Mr. Manohar Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
3. Mr. Yeshwant Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
4. Mr. Harihar Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
5. Mr. Surendranath Mallaya, 9, Alankar, L. J. Road, Mahim, Mumbai - 400 016.
6. Mr. Bhalchandra Pandurang Subnis G-2, Saraswat Colony, Mahim, Mumbai- 400 016.Opponents

All the concerned persons take notice that Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T.P.S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016. has applied to this office on Dated 25.09.2025 for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulations of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer Act, 1963) of the properties mentioned below.

Hearing of the said application were kept on 13.11.2025, 01.12.2025, 15.12.2025, 15.01.2026, 05.02.2026, 05.03.2026, 24.03.2026, 13.04.2026. On Principles of natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt. 07.05.2026 at 03.00 pm. to hear opponent parties as a last chance. Failure to remain present by non applicant will result in ex-parte hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY
C. S. No. 649, Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T. P. S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016. admeasuring 365.81 Sq. Meters or thereabouts together with the building standing / constructed requested of conveyance by the Applicant Society.

Those who have interest in said property may submit their say in writing with evidence within 15 days from the date of publication of this notice or upto next date of hearing and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Place: Mumbai
Date: 16/04/2026
Seal
Sd/- Competent Authority and District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City
Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O. Fort, Mumbai-400 001
FOR DEEMED CONVEYANCE OF
No. DDR1/MUM/Notice/91/2026 Date: 16/04/2026
Application No. 46/2025

Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T. P. S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016.Applicant

Versus
1. Mr. Shankarrao H. Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
2. Mr. Manohar Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
3. Mr. Yeshwant Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
4. Mr. Harihar Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
5. Mr. Surendranath Mallaya, 9, Alankar, L. J. Road, Mahim, Mumbai - 400 016.
6. Mr. Bhalchandra Pandurang Subnis G-2, Saraswat Colony, Mahim, Mumbai- 400 016.Opponents

All the concerned persons take notice that Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T.P.S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016. has applied to this office on Dated 25.09.2025 for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulations of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer Act, 1963) of the properties mentioned below.

Hearing of the said application were kept on 13.11.2025, 01.12.2025, 15.12.2025, 15.01.2026, 05.02.2026, 05.03.2026, 24.03.2026, 13.04.2026. On Principles of natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt. 07.05.2026 at 03.00 pm. to hear opponent parties as a last chance. Failure to remain present by non applicant will result in ex-parte hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY
C. S. No. 649, Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T. P. S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016. admeasuring 365.81 Sq. Meters or thereabouts together with the building standing / constructed requested of conveyance by the Applicant Society.

Those who have interest in said property may submit their say in writing with evidence within 15 days from the date of publication of this notice or upto next date of hearing and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Place: Mumbai
Date: 16/04/2026
Seal
Sd/- Competent Authority and District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City
Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O. Fort, Mumbai-400 001
FOR DEEMED CONVEYANCE OF
No. DDR1/MUM/Notice/91/2026 Date: 16/04/2026
Application No. 46/2025

Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T. P. S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016.Applicant

Versus
1. Mr. Shankarrao H. Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
2. Mr. Manohar Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
3. Mr. Yeshwant Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
4. Mr. Harihar Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
5. Mr. Surendranath Mallaya, 9, Alankar, L. J. Road, Mahim, Mumbai - 400 016.
6. Mr. Bhalchandra Pandurang Subnis G-2, Saraswat Colony, Mahim, Mumbai- 400 016.Opponents

All the concerned persons take notice that Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T.P.S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016. has applied to this office on Dated 25.09.2025 for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulations of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer Act, 1963) of the properties mentioned below.

Hearing of the said application were kept on 13.11.2025, 01.12.2025, 15.12.2025, 15.01.2026, 05.02.2026, 05.03.2026, 24.03.2026, 13.04.2026. On Principles of natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt. 07.05.2026 at 03.00 pm. to hear opponent parties as a last chance. Failure to remain present by non applicant will result in ex-parte hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY
C. S. No. 649, Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T. P. S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016. admeasuring 365.81 Sq. Meters or thereabouts together with the building standing / constructed requested of conveyance by the Applicant Society.

Those who have interest in said property may submit their say in writing with evidence within 15 days from the date of publication of this notice or upto next date of hearing and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Place: Mumbai
Date: 16/04/2026
Seal
Sd/- Competent Authority and District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City
Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O. Fort, Mumbai-400 001
FOR DEEMED CONVEYANCE OF
No. DDR1/MUM/Notice/91/2026 Date: 16/04/2026
Application No. 46/2025

Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T. P. S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016.Applicant

Versus
1. Mr. Shankarrao H. Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
2. Mr. Manohar Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
3. Mr. Yeshwant Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
4. Mr. Harihar Shankarrao Parelkar, Sita Sadan 2nd Floor, Keluskar Road South, Dadar Mumbai- 400 028.
5. Mr. Surendranath Mallaya, 9, Alankar, L. J. Road, Mahim, Mumbai - 400 016.
6. Mr. Bhalchandra Pandurang Subnis G-2, Saraswat Colony, Mahim, Mumbai- 400 016.Opponents

All the concerned persons take notice that Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T.P.S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016. has applied to this office on Dated 25.09.2025 for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulations of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer Act, 1963) of the properties mentioned below.

Hearing of the said application were kept on 13.11.2025, 01.12.2025, 15.12.2025, 15.01.2026, 05.02.2026, 05.03.2026, 24.03.2026, 13.04.2026. On Principles of natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt. 07.05.2026 at 03.00 pm. to hear opponent parties as a last chance. Failure to remain present by non applicant will result in ex-parte hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY
C. S. No. 649, Nav Tushar B wing Co-Op Ho Soc Ltd C.S. No. 649, Sub Plot No.3, F.P. No. 150, T. P. S. II, Mahim Division, Situated at Lt. Dilip Gupte Marg, Mahim, Mumbai - 400 016. admeasuring 365.81 Sq. Meters or thereabouts together with the building standing / constructed requested of conveyance by the Applicant Society.

Those who have interest in said property may submit their say in writing with evidence within 15 days from the date of publication of this notice or upto next date of hearing and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Place: Mumbai
Date: 16/04/2026
Seal
Sd/- Competent Authority and District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City

शेअर बाजारात तेजीचा धमाका!

नवी दिल्ली, दि. २० (वृत्तसंस्था) : सरलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी आनंदपंथी वातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मौल्यवान १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवलात (मार्केट कॅप) तब्बल १,८७,४९७.४५ कोटी रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. या तेजीमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'भारती एअरटेल'ने बाजी मारली असून, कंपनीच्या मूल्यांकनात ५८,८३१.५२ कोटी रुपयांची वाढ होऊन ते ११,२५,११५.२१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.



पोहोचले आहे. बाजार भांडवलानुसार रॉकेट पाहिल्या तर मुकेश अंबानी यांची 'रिलायन्स इंडस्ट्रीज' अजूनही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून पहिल्या स्थानावर कायम आहे. रिलायन्सच्या बाजार मूल्यात २०,२३१.०५ कोटींची वाढ होऊन ते १८,४७,३१७.८४ कोटी रुपये झाले आहे.

इतर कंपन्यांमध्ये टीसीएसच्या मूल्यात २०,७३१.६४ कोटी, एल अँड टी मध्ये १८,५७७.९१ कोटी, आयसीआयसीआय बँकेत १८,२६६.८२ कोटी, एसबीआयमध्ये १२,५९९.७९ कोटी, इन्फोसिसमध्ये १०,६५०.१ कोटी आणि एलआयसीमध्ये २७,६०८.६२ कोटी रुपयांची वाढ झाली. मात्र, एचडीएफसी बँकेला १६,१६३.०४ कोटी आणि व्जाज फायनान्सला ७,७६९.३ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जागतिक स्तरावरील सकारात्मक घडामोडीमुळे शुक्रवारी निफटी २४,३०० च्या वर वंद झाला, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे

भारत आणि अमेरिकेमध्ये आजपासून वॉशिंग्टनमध्ये ऐतिहासिक व्यापार चर्चा; द्विपक्षीय कराराचा नवा आराखडा ठरणार

वॉशिंग्टन, दि. २० (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंधांना दिशा देण्यासाठी वॉशिंग्टन येथे तीन दिवसांची अत्यंत महत्वाची व्यापार चर्चा सुरू होत आहे. २० ते २२ एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या वाटाघाटीमध्ये दोन्ही देश प्रस्तावित 'द्विपक्षीय व्यापार कराराच्या' पहिल्या टप्प्यावर शिककामातच करण्याची शक्यता आहे. परिचय आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा

साखळी विस्कळीत झाली असताना, ही चर्चा सामरिकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे. या चर्चेसाठी भारताचे मुख्य वाटाघाटीकार आणि वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव दर्पण जैन यांच्या नेतृत्वाखाली १२ सदस्यांचे शिष्टमंडळ अमेरिकेत पोहोचले आहे. यामध्ये वाणिज्य, सीमाशुल्क आणि परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी न करण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्वागत करत, भारतावरील आयात शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे संकेत दिले आहे. बदलत्यात भारत अमेरिकेकडून पुढील पाच वर्षांत ऊर्जा, विमानांचे सुटे भाग आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत ५०० अब्ज डॉलर्सची आयात करण्याचा प्रस्ताव देऊ शकतो. तसेच अमेरिका भारतातील सोयीबाण तेल, फळे आणि

वाईन यांसारख्या कृषी उत्पादनांवरील कर कमी करण्याची मागणी करण्याची करण्यात आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी यापूर्वीच भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ असल्याचे सांगत भारताला प्राधान्याने बाजारपेठ उलटवून करणार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

कृषी उत्पादनांवरील कर कमी करण्याची मागणी करण्याची करण्यात आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी यापूर्वीच भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ असल्याचे सांगत भारताला प्राधान्याने बाजारपेठ उलटवून करणार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

भारत आणि दक्षिण कोरियामध्ये तंत्रज्ञान आणि संरक्षणावर महाकरार

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ली यांची हैदराबाद हाऊसमध्ये चर्चा सेमीकंडक्टर आणि जहाज बांधणीत मिळणार कोरियाची साथ; ऊर्जा सुरक्षेसाठी दोन्ही देश एकत्र

नवी दिल्ली, दि. २० (वृत्तसंस्था) : भारताच्या 'स्पेशल स्ट्रेटिजिक पार्टनरशिप'मध्ये आज एका नवीन अध्यायाची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-मुंग यांच्यात सोमवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा पार पडली. जागतिक आर्थिक आव्हाने आणि सुरक्षा प्रश्नांच्या पारस्परभूमीवर दोन्ही देशांनी जहाज बांधणी, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे.

तणावामुळे 'हॉमगुंज्या सामुद्रधुनी'तील सागरी सुरक्षा धोक्यात आली आहे. भारत आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश जर्जेसाठी आखाती देखांबर अवेन्चर असल्याने, सागरी मार्गांच्या सुरक्षेसाठी दोन्ही न एकत्र काम करण्यास सहमत झाले आहेत. या दौऱ्यात संसर्ग, ह्युंदाई आणि एलजी यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे २०० हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले आहेत, जे भारतात मोठ्या गुंतवणुकीच्या संधी शोधणार आहेत. या बैठकीपूर्वी राष्ट्राध्यक्ष ली यांनी राजघाट येथे महान्या गांधींना ब्रह्मजंजली अर्पण केली आणि राष्ट्रपती भवनात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही राष्ट्राध्यक्ष ली यांची भेट घेऊन या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांना नवी उंची मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

जयशंकर यांनीही राष्ट्राध्यक्ष ली यांची भेट घेऊन या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांना नवी उंची मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

अक्षयकल्प ऑर्गेनिकचा मुंबई-पुण्यात प्रवेश; आता पश्चिम भारतात मिळणार शुद्ध सेंद्रिय दुग्धजन्य उत्पादने



सुखित उत्पादनांचा पर्याय आणला असून, यामुळे मुंबई आणि पुण्यातील घराघरांत दजेंदार सेंद्रिय दुग्धाचा पुरवठा सुनिश्चित होणार आहे.

सुखित उत्पादनांचा पर्याय आणला असून, यामुळे मुंबई आणि पुण्यातील घराघरांत दजेंदार सेंद्रिय दुग्धाचा पुरवठा सुनिश्चित होणार आहे.

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) : दक्षिण भारतातील आघाडीचा आणि विश्वासार्ह सेंद्रिय दुग्धजन्य ब्रँड 'अक्षय कल्प' अर्गेनिकने आता मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृतपणे पाऊल ठेवत आपला राष्ट्रीय विस्तार जाहीर केला आहे. २०१० मध्ये स्थापन झालेल्या या अर्गेनिक डेअरी ब्रँडेन स्वच्छ पोषण आणि शेतकरी सक्षमीकरण या तत्वांवर आधारित दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक आणि उच्च-प्रथिने युक्त उत्पादनांची संपूर्ण श्रेणी महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा अंश आणि घातक संरक्षक द्रव्यांपासून पूर्णपणे मुक्त असून, महाप्राप्तीतल दूध भेसळ व अन्नसुरक्षेचा वाटचाल करून दिली आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा अंश आणि घातक संरक्षक द्रव्यांपासून पूर्णपणे मुक्त असून, महाप्राप्तीतल दूध भेसळ व अन्नसुरक्षेचा वाटचाल करून दिली आहे.

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) : दक्षिण भारतातील आघाडीचा आणि विश्वासार्ह सेंद्रिय दुग्धजन्य ब्रँड 'अक्षय कल्प' अर्गेनिकने आता मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृतपणे पाऊल ठेवत आपला राष्ट्रीय विस्तार जाहीर केला आहे. २०१० मध्ये स्थापन झालेल्या या अर्गेनिक डेअरी ब्रँडेन स्वच्छ पोषण आणि शेतकरी सक्षमीकरण या तत्वांवर आधारित दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक आणि उच्च-प्रथिने युक्त उत्पादनांची संपूर्ण श्रेणी महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा अंश आणि घातक संरक्षक द्रव्यांपासून पूर्णपणे मुक्त असून, महाप्राप्तीतल दूध भेसळ व अन्नसुरक्षेचा वाटचाल करून दिली आहे.

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) : दक्षिण भारतातील आघाडीचा आणि विश्वासार्ह सेंद्रिय दुग्धजन्य ब्रँड 'अक्षय कल्प' अर्गेनिकने आता मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृतपणे पाऊल ठेवत आपला राष्ट्रीय विस्तार जाहीर केला आहे. २०१० मध्ये स्थापन झालेल्या या अर्गेनिक डेअरी ब्रँडेन स्वच्छ पोषण आणि शेतकरी सक्षमीकरण या तत्वांवर आधारित दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक आणि उच्च-प्रथिने युक्त उत्पादनांची संपूर्ण श्रेणी महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा अंश आणि घातक संरक्षक द्रव्यांपासून पूर्णपणे मुक्त असून, महाप्राप्तीतल दूध भेसळ व अन्नसुरक्षेचा वाटचाल करून दिली आहे.

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) : दक्षिण भारतातील आघाडीचा आणि विश्वासार्ह सेंद्रिय दुग्धजन्य ब्रँड 'अक्षय कल्प' अर्गेनिकने आता मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृतपणे पाऊल ठेवत आपला राष्ट्रीय विस्तार जाहीर केला आहे. २०१० मध्ये स्थापन झालेल्या या अर्गेनिक डेअरी ब्रँडेन स्वच्छ पोषण आणि शेतकरी सक्षमीकरण या तत्वांवर आधारित दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक आणि उच्च-प्रथिने युक्त उत्पादनांची संपूर्ण श्रेणी महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा अंश आणि घातक संरक्षक द्रव्यांपासून पूर्णपणे मुक्त असून, महाप्राप्तीतल दूध भेसळ व अन्नसुरक्षेचा वाटचाल करून दिली आहे.

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) : दक्षिण भारतातील आघाडीचा आणि विश्वासार्ह सेंद्रिय दुग्धजन्य ब्रँड 'अक्षय कल्प' अर्गेनिकने आता मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृतपणे पाऊल ठेवत आपला राष्ट्रीय विस्तार जाहीर केला आहे. २०१० मध्ये स्थापन झालेल्या या अर्गेनिक डेअरी ब्रँडेन स्वच्छ पोषण आणि शेतकरी सक्षमीकरण या तत्वांवर आधारित दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक आणि उच्च-प्रथिने युक्त उत्पादनांची संपूर्ण श्रेणी महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा अंश आणि घातक संरक्षक द्रव्यांपासून पूर्णपणे मुक्त असून, महाप्राप्तीतल दूध भेसळ व अन्नसुरक्षेचा वाटचाल करून दिली आहे.

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) : दक्षिण भारतातील आघाडीचा आणि विश्वासार्ह सेंद्रिय दुग्धजन्य ब्रँड 'अक्षय कल्प' अर्गेनिकने आता मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृतपणे पाऊल ठेवत आपला राष्ट्रीय विस्तार जाहीर केला आहे. २०१० मध्ये स्थापन झालेल्या या अर्गेनिक डेअरी ब्रँडेन स्वच्छ पोषण आणि शेतकरी सक्षमीकरण या तत्वांवर आधारित दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक आणि उच्च-प्रथिने युक्त उत्पादनांची संपूर्ण श्रेणी महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा अंश आणि घातक संरक्षक द्रव्यांपासून पूर्णपणे मुक्त असून, महाप्राप्तीतल दूध भेसळ व अन्नसुरक्षेचा वाटचाल करून दिली आहे.

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) : दक्षिण भारतातील आघाडीचा आणि विश्वासार्ह सेंद्रिय दुग्धजन्य ब्रँड 'अक्षय कल्प' अर्गेनिकने आता मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृतपणे पाऊल ठेवत आपला राष्ट्रीय विस्तार जाहीर केला आहे. २०१० मध्ये स्थापन झालेल्या या अर्गेनिक डेअरी ब्रँडेन स्वच्छ पोषण आणि शेतकरी सक्षमीकरण या तत्वांवर आधारित दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक आणि उच्च-प्रथिने युक्त उत्पादनांची संपूर्ण श्रेणी महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा अंश आणि घातक संरक्षक द्रव्यांपासून पूर्णपणे मुक्त असून, महाप्राप्तीतल दूध भेसळ व अन्नसुरक्षेचा वाटचाल करून दिली आहे.

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) : दक्षिण भारतातील आघाडीचा आणि विश्वासार्ह सेंद्रिय दुग्धजन्य ब्रँड 'अक्षय कल्प' अर्गेनिकने आता मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृतपणे पाऊल ठेवत आपला राष्ट्रीय विस्तार जाहीर केला आहे. २०१० मध्ये स्थापन झालेल्या या अर्गेनिक डेअरी ब्रँडेन स्वच्छ पोषण आणि शेतकरी सक्षमीकरण या तत्वांवर आधारित दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक आणि उच्च-प्रथिने युक्त उत्पादनांची संपूर्ण श्रेणी महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा अंश आणि घातक संरक्षक द्रव्यांपासून पूर्णपणे मुक्त असून, महाप्राप्तीतल दूध भेसळ व अन्नसुरक्षेचा वाटचाल करून दिली आहे.

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) : दक्षिण भारतातील आघाडीचा आणि विश्वासार्ह सेंद्रिय दुग्धजन्य ब्रँड 'अक्षय कल्प' अर्गेनिकने आता मुंबई आणि पुणे बाजारपेठेत अधिकृतपणे पाऊल ठेवत आपला राष्ट्रीय विस्तार जाहीर केला आहे. २०१० मध्ये स्थापन झालेल्या या अर्गेनिक डेअरी ब्रँडेन स्वच्छ पोषण आणि शेतकरी सक्षमीकरण या तत्वांवर आधारित दूध, तूप, दही, लोणी, पनीर, चीज, ताक आणि उच्च-प्रथिने युक्त उत्पादनांची संपूर्ण श्रेणी महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व उत्पादने अँटिबायोटिक्स, कृत्रिम हार्मोन्स, कीटकनाशकांचा अंश आणि घातक संरक्षक द्रव्यांपासून पूर्णपणे मुक्त असून, महाप्राप्तीतल दूध भेसळ व अन्नसुरक्षेचा वाटचाल करून दिली आहे.

Kogta Financial कोगता फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड
 सौभाग्य क्रमांक U67120/1996PLC01406 कोगता कार्यालय - ए-१ गोवाकला, अहमद पुरीकला, मुंबई विलर क्र. ४४३ मध्ये, जवळ ३०००१, नवखाना, भारत.
 धूस्मिती: +९१ २२ ७७७७७७७, नोंदीकृत कार्यालय - कोगता हाउस, अझाद मोहता, बिजाईनगर - ३०५६२४, राजस्थान, भारत. ईमेल: info@kogta.in, www.kogta.in

परिशिष्ट ४ (नियम ८(१)) ताबा सूचना
 ज्याअर्थी, मी, कोगता फायनान्शियल (इंडिया) लिमिटेडचा अधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्स्युटिव्हडायरेक्टर अँड रिस्कमॅनेजर अँड फायनान्शियल असेसर्स अँड एम्प्लॉयमेंट अँड सिक्स्युटिव्ह डायरेक्टर अँड, २००२ अन्वये आणि सिक्स्युटिव्ह डायरेक्टर (एम्प्लॉयमेंट) रुकम, २००२ च्या नियम ३ सह वाचून केलेल्या कलम १३ (१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, कर्जदार/जामीनदार/गहाणघटदार श्रीमती रेखा दीपक उर्फ दीपक जाधव, पत्नी श्री. दीपक संतोष जाधव (अर्जदार), सूर्य सारंगणी प्येअर पार्ल अँड सोलर गॅरज, मालक श्रीमती रेखा दीपक जाधव, श्री. दीपक उर्फ दीपक संतोष जाधव, सुपुत्र श्री. संतोष लहानू जाधव (सह-अर्जदार/गहाणघटदार) यांना दिनांक २२.०१.२०२६ रोजी मागणी सूचना जारी केली होती जी कर्ज खाते क्रमांक ००००३७४०५६५० यांना नोंदीमध्ये मूदून घेतली गेली. २०१९/५६८/- (रुपये वीस लाख अठरा हजार पाचशे अडसठ फक्त) दिनांक १९.०९.२०२६ रोजी परतफेड करण्यासाठी नोंदीमध्ये तारखेबाधित/सदर नोंदीस काढण्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या अंत, पूर्ण भण्णा होईपर्यंत पुढील व्याज आणि इतर कायदेशीर शुल्कांसह देव आहे. कर्जदार/गहाणघटदार रुकम परतफेड करण्यास अयशस्वी झाल्यामुळे, कर्जदार/गहाणघटदार आणि सर्वसाधारण जनतेला यादारे नोंदीस उभ्यात देव आहे की, अधोस्वाक्षरी करणाऱ्याने, सदर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये, सदर नियमांच्या नियम ८ सह वाचून, त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी खाली वर्णन केलेल्या मालमत्तांचा ताबा घेतला आहे. तारणे देवलेल्या मालमत्तांचा परतफेड करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेसंदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) मधील तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधले जात आहे. विशेषतः कर्जदार/गहाणघटदार आणि सर्वसाधारण जनतेला यादारे सुरु केले जात आहे की, त्यांनी मालमत्तेची कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेची केलेला कोणताही व्यवहार हा कोगता फायनान्शियल (इंडिया) लिमिटेडच्या बोऱ्याच्या अधीन असेल हे सर्व दिनांक १९.०९.२०२६ रोजीच्या स्थितीनुसार. २०१९/५६८/- (रु. वीस लाख अठरा हजार पाचशे अडसठ रुपये फक्त) इतका असेल, जो पूर्ण परतफेड होईपर्यंत पुढील व्याज, इतर कायदेशीर शुल्क आणि त्यावरील व्याज व खर्चासह देव असेल.

सर्व्हे क्रमांक ८८६/४बी/६, नाशिक, टी.डी. नाशिक, हरिओम अपार्टमेंट २ ताबाच्या इमारतीमधील फ्लॅट क्रमांक ०१, ज्याचे बांधकाम क्षेत्रफळ ४४४.०० चौ. फूट म्हणजेच ४१.२६ चौ. मीटर आहे, त्या अपार्टमेंटचा तो सर्व भाग व मालमत्तेच्या दृष्टिने व परिधम बाजूला असलेली ५४.९० चौ. मीटरची बागेची जागा. तळमलता, ओमगार, न्यू आडवाय नाका, पंचवटी, महाराष्ट्र ४२२००३. अपार्टमेंटचा विक्री करारनामा, सि. क्र. ५४८/२०१७, दीपक संतोष जाधव आणि कलम यखतं तुपे यांच्यात निष्पादित. मालमत्तेचे मालक श्री. दीपक संतोष जाधव यांच्या मालकीची. दिनांक: २०.०४.२०२६ अधिकृत अधिकारी, टिकाण: नाशिक, महाराष्ट्र कोगता फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड

सर्व्हे क्रमांक ८८६/४बी/६, नाशिक, टी.डी. नाशिक, हरिओम अपार्टमेंट २ ताबाच्या इमारतीमधील फ्लॅट क्रमांक ०१, ज्याचे बांधकाम क्षेत्रफळ ४४४.०० चौ. फूट म्हणजेच ४१.२६ चौ. मीटर आहे, त्या अपार्टमेंटचा तो सर्व भाग व मालमत्तेच्या दृष्टिने व परिधम बाजूला असलेली ५४.९० चौ. मीटरची बागेची जागा. तळमलता, ओमगार, न्यू आडवाय नाका, पंचवटी, महाराष्ट्र ४२२००३. अपार्टमेंटचा विक्री करारनामा, सि. क्र. ५४८/२०१७, दीपक संतोष जाधव आणि कलम यखतं तुपे यांच्यात निष्पादित. मालमत्तेचे मालक श्री. दीपक संतोष जाधव यांच्या मालकीची. दिनांक: २०.०४.२०२६ अधिकृत अधिकारी, टिकाण: नाशिक, महाराष्ट्र कोगता फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड

Punjab and Sind Bank
 (A Govt of India Undertaking)
 Where service is a way of life.
 शाखा - विकास नगर, लखनऊ, उत्तर प्रदेश - २२६०२२
 ई-मेल: L.0778@psb.bank मोबाईल सि. ९०१२१३३३७
 दिनांक: १६.०४.२०२६

क्यात सूचना
 १. मी. ईंटन फूड अँड बेकेरिजेस प्राय्व्हेट लिमिटेड (कर्जदार/गहाणघटदार) नोंदीकृत पत्रा - दि दिगिने मे २०१९, फ्लॅट-ए/११०१, प्लॅट-२०, रावडा, महाराष्ट्र-४१०२१८ बर्किंग प्लेस - गाण-समोधा, सी-३१, सॅलिदा इन्डियन प्लेस, फे-२ सॅलिदा, हारदई, उत्तर प्रदेश २११ २०११.
 २. श्री. विवेक मासूर मुगुणा भावगार यावर (जामीनदार/गहाणघटदार), दयाल रिसेन्डेन्सी, बीबीडी कनिजिजक, विन्हाट लखनऊ-२२७०१५.
 ३. श्रीमती तीरिका मासूर पत्नी श्री. विवेक मासूर (जामीनदार/गहाणघटदार) राहणार - दि दिगिने मे २०१९, फ्लॅट-ए/११०१, प्लॅट-२०, रावडा, महाराष्ट्र-४१०२१८.
 ४. श्रीमती. विनिता मासूर पत्नी श्री. नीरज कुमार् आणि सुमेश बहगुरी मासूर (जामीनदार) राहणार दयाल रिसेन्डेन्सी, बीबीडी कनिजिजक, विन्हाट लखनऊ-२२७०१५.
 ५. मी. नौछेरी फूडस प्र. लि. (जामीनदार/गहाणघटदार) दि दिगिने मे २०१९, फ्लॅट-ए/११०१, प्लॅट-२०, रावडा, महाराष्ट्र-४१०२१८ गिव सर/अंश.

विषय - मी. ईंटन फूड अँड बेकेरिजेस प्राय्व्हेट लिमिटेड, शाखा: विकास नगर यांच्या व्हायसचॅन्सलर, सिक्स्युटिव्हडायरेक्टर अँड रिस्कमॅनेजर अँड फायनान्शियल असेसर्स अँड एम्प्लॉयमेंट अँड सिक्स्युटिव्ह डायरेक्टर अँड, २००२ (सर्वेची २०) अंतर्गत आल्या अर्थिकार्यांचा वापर करून, दिनांक २४/०१/२०२५ रोजी एक मागणी सूचना जारी केली, ज्यादारे कर्जदार, गहाण ठेवणारे, सह-कर्जदार आणि जामीनदार: १. महाश्रीमती एट्टरायप्रसेस (कर्जदार), २. सुमेशा सावनी यांची (सह-कर्जदार), ३. सावनी सीआयपी (सह-कर्जदार) यांना सदर सूचनेत मूदू केलेली रकम रु. ३६२३३५०/- (रुपये वीस लाख तेवीस हजार तीनशे पचास फक्त) दि. २६.१२.२०२५ अतुसार कर्ज खाते क्रमांक एफएचडीएफएसएलसी०५१०१०५ मध्ये तयारविलेला ठाक. त्यावर कारागुजगार दाने पुढील व्याज, तसेच सर्व बँक, शुल्क आणि अजुर्गिती खर्च इव्हादीसह, सदर मागणी सूचना मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या अंत आत भरणी. या नमुदू केलेले कर्जदार, गहाण ठेवणारे, सह-कर्जदार आणि जामीनदार यांनी विनिर्दिष्ट कालावधीत उरोक रकम परतफेड करण्यास अयशस्वी झाल्यामुळे, कर्जदार, गहाण ठेवणारे, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला यादारे सूचना देण्यात आले आहे की, त्यांनी मालमत्तेची कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेची केलेला कोणताही व्यवहार हा कोगता फायनान्शियल (इंडिया) लिमिटेडच्या बोऱ्याच्या अधीन असेल हे सर्व दिनांक २४/०१/२०२५ रोजीच्या स्थितीनुसार. २०१९/५६८/- (रु. वीस लाख अठरा हजार पाचशे अडसठ रुपये फक्त) इतका असेल, जो पूर्ण परतफेड होईपर्यंत पुढील व्याज, इतर कायदेशीर शुल्क आणि त्यावरील व्याज व खर्चासह देव असेल.

मालमत्तेच्या तपयोजने
 १. दि दिगिने सीएफएल, फ्लॅट-ए/११०१, प्लॅट-२०, रावडा, महाराष्ट्र-४१०२१८ रु. १,२६,००,०००/-
 २. गहाणघटदार मूदूदु क्रमांक सी-३१, क्षेत्रफळ २४४३ चौ. मी., अधोक्षिक क्षेत्र, सॅलिदा फे-२, समोधा गाण, तहसील सॅलिदा, जिळा-हारदई (उत्तर प्रदेश)-२२१२०१
 ३. मी. नौछेरी फूडस प्र. लि. यांचा मालकीचा, सॅलिदा फे-२, समोधा गाण, तहसील सॅलिदा, जिळा-हारदई-उत्तर प्रदेश-२२१२०१ येथील अधोक्षिक क्षेत्रात स्थित, भाडेपट्ट्यावरील अधोक्षिक प्लूडंड क्रमांक डी-५, क्षेत्रफळ १००० चौ. मी.
 ४. मी. नौछेरी फूडस प्र. लि. यांचा मालकीचा, सॅलिदा फे-२, समोधा गाण, तहसील सॅलिदा, जिळा-हारदई-उत्तर प्रदेश-२२१२०१ येथील अधोक्षिक क्षेत्रात स्थित, भाडेपट्ट्यावरील अधोक्षिक प्लूडंड क्रमांक डी-५, क्षेत्रफळ १००० चौ. मी.
 ५. मी. नौछेरी फूडस प्र. लि. यांचा मालकीचा, सॅलिदा फे-२, समोधा गाण, तहसील सॅलिदा, जिळा-हारदई-उत्तर प्रदेश-२२१२०१ येथील अधोक्षिक क्षेत्रात स्थित, भाडेपट्ट्यावरील अधोक्षिक प्लूडंड क्रमांक डी-५, क्षेत्रफळ १००० चौ. मी.
 दिनांक: २०.०४.२०२६, टिकाण: लखनऊ अधिकृत अधिकारी, पंजाब एण्ड सिंध बँक

motilal Oswal
 नोंदीकृत कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, सिव्हीन्यू सक्सीटी रोड, फ्लॅट १०१ डेगो मॉडर्न, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, सीएस: २२९९८८९८६
 ताबा सूचना (स्थायी वॉलमॅनसाठी)
 (सिक्स्युटिव्ह डायरेक्टर (एम्प्लॉयमेंट) रुकम, २००२ च्या नियम ८ (१) अंतर्गत)

ज्याअर्थी, मी, मोतीलाल ओसवाल होम फायनान्शियल लिमिटेड (पूर्वीचे नाव एमएचए होम फायनान्शियल लिमिटेड) या अधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्स्युटिव्हडायरेक्टर अँड रिस्कमॅनेजर अँड फायनान्शियल असेसर्स अँड एम्प्लॉयमेंट अँड सिक्स्युटिव्ह डायरेक्टर अँड, २००२ (२००२ च्या ५४) अन्वये आणि सिक्स्युटिव्ह डायरेक्टर (एम्प्लॉयमेंट) रुकम, २००२ च्या नियम ३ सह वाचून केलेल्या कलम १३ (१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, खाली मूदू केलेल्या सर्वोच्च मागणी सूचना जारी केली आहे, ज्यादारे खालील कर्जदारांना, सदर मूदू मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या अंत, मूदूने मूदू केलेली रकम परत करण्यास सांगितले आहे. खालील कर्जदारांनी रकम परतफेड करण्यास अयशस्वी झाल्यामुळे, खालील कर्जदारांना आणि सर्वसाधारण जनतेला यादारे सूचना देण्यात देव आहे की, अधोस्वाक्षरी करणाऱ्याने, कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (४) अन्वये, सूक्ष्म हितसंबंध (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ सह वाचून, त्याला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, खाली मूदू केलेल्या तारखेला, खाली वर्णन केलेल्या मालमत्तांचा ताबा घेतला आहे.

अनु.	कर्जदार कर्जदार/कर्जदाराचे नाव/सह-कर्जदार/जामीनदार	मागणी सूचना तारीख	ताबा घेण्याची तारीख	स्थायर मालमत्तेचे वर्णन:
१.	एलएसएसआरटी००१५१-१६००१९३८/एलएसएसएओएचएओएच२२१-२२०५९९८४/कर्जदार: सविन सुगुण फुलडे सहकर्जदार: सविन सविन फुलडे	२१-०९-२०२६ रु. १,६३५,३४६/-	१८-०४-२०२६	घर मालमत्ता क्रमांक १४९५बी, क्षेत्रफळ १३५.०० चौ. फूट, मीरजे रोड, लालुका माणगाव, जिळा रावडा, सर्वेक्षण क्रमांक ६२ ए एच एच ४/२, एकूण क्षेत्रफळ एक. आर ०-५-००, अर्जाक: पूर्वेकडील इमारत, पश्चिमेकडील अंतर्गत रस्ता, उत्तरेकडील पार, दक्षिणेकडील: पार
४	एलएसएसएसीओएचएओएच२२१-२२०७२६६४१/कर्जदार: एन. सविनराज मेहरो सह-कर्जदार: सविनराज सविन मेहरो	०९-०७-२०२५ रोजी रु. ४४,००,		